

IDream Film Infrastructure Company Limited

B-4501 & 4601, Lodha Bellissimo, Lodha Pavilion, Apollo Mills Compound, Mahalaxmi, Mumbai: 400 011,
Tel No.022-67400900, Fax No: 022-24381374 CIN No. L51900MH1981PLC025354 WEB:
www.idreamfilminfra.com

February 14, 2025

To
Corporate Relationship Department
BSE Limited
Phiroze Jeejeebhoy Tower,
Dalal Street, Mumbai – 400 001

Scrip Code: 504375

Sub.: Newspaper publication of Un-Audited Financial Results

Dear Sir/ Madam,

Pursuant to Regulation 47 of Securities & Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith the copy of newspaper advertisement with respect to the Un-Audited Financial Statements for the quarter and nine months ended December 31, 2024, published in following newspapers:

1. Active Times on February 14, 2025;
2. Mumbai Lakshadweep on February 14, 2025.

Kindly take the above on record and oblige.

Thanking you,

Yours faithfully,

For IDREAM FILM INFRASTRUCTURE COMPANY LIMITED
(Formerly SoftBPO Global Services Limited)

UMESH
KESHAV BHISE

Digitally signed by
UMESH KESHAV BHISE
Date: 2025.02.14
17:19:49 +05'30'

UMESH BHISE
CHIEF FINANCIAL OFFICER
PAN NO: AWEPB3362J

PUBLIC NOTICE
Notice is hereby given to public at large that the under signed MR. NANKISHOR SHANTARAM SAGVEKAR present owner of the said A-36, Flat No. 25, Nandgaon, 23 Co-op Housing Society, Goregaon, Borivali West, Mumbai-400091, purpose to obtain Duplicate Allocation Letter was issued by Mhada and Mhada Society Passbook which was in the name of first owner MEENA SADASHIV PARTE and the said first owner has sold this above premises to MR. NANKISHOR SHANTARAM SAGVEKAR vide agreement on dated 30/09/1992 and paid the stamp duty on dated 25/8/2024 by challan and thus allotment letter has been lost/misplaced by client. Police FIR has been lodged by client for the said lost misplaced documents vide no. 1511/2007, dated 02/09/2007 in Matunga Police Station and if anyone received or found the above document or if anyone legal heir or anyone have any objection claim should contact to below address within 15 days of this notice.
ADV. R. K. TIWARI (Adv. High Court) C-3003, Chandra Road, 1/23 Co-op Housing Society, Nandgaon, Borivali West, Mumbai-400091.

PUBLIC NOTICE
LATE MRS. PUSHPA PRAVIN MUNVAR, owner of 50% share in the Flat No. 1604 on 16th Floor in C/Wing in the building of the society known as ASHFORD ROYALE C WING Co-operative Society Ltd., S. Samuel Marg, Nandgaon (West), Mumbai 400078, died on 17.02.2023 without making any nomination. Her legal heir MR. ANISH PRAVIN MUNVAR have made an application for membership and property right in said Flat No.1604. The society hereby invites Claims/Objections from the heirs for the transfer of 50% shares and interest of the deceased member in the capital/property of the society within a period of 15 days from the publication of this notice with all necessary documents and proof. If no Claims/Objections are received within the prescribed above, the society shall be free to deal in such manner as is provided under the By-Laws of the society.
For ASHFORD ROYALE C WING Co-operative Society Ltd. HON. Secretary
Date: 14/02/2025

PUBLIC NOTICE
Public is hereby informed that my client MR. KAMLESH SUDAMA MOLASI, his father LATE MR. SUDAMA MOLASI, was joint-owners of the Flat No. 403, B-wing, on Fourth Floor, in Society known as 'RIDDIHI CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD.' with area 282.75 sq. ft. (Carpet), Village-Achole, Vasant Nagar II, opp. Vihar Vihar Club, Vasant (East), Tal. Vasant, Dist. Palghar-401208, they was Purchased flat From MIS TITL DEVELOPERS On Dated-26th December, 2005, Reg. No. VAS-65-655-2005 but MR. SUDAMA MOLASI, was not registered in the said flat premises but MR. MEENA SUDAMA MOLASI (Wife), & 3) MS. NEHA SUDAMA MOLASI (Sister) have given their No Objection for transferring the said Flat Premises in the name of my client MR. KAMLESH SUDAMA MOLASI. If any person or persons have any type of objection possession case, legal heirs, pending court case, tenancy, gift, mortgage in the said property kindly show their right title and interest with documentary evidence within 15 days from the date of publication of this notice failing which no claims will be accepted and it will be understood that no any person or persons have any rights title and interest in the said property.
Sd/- R. L. MISHRA Advocate (High Court)
Date: 14/02/2025
Off. No. 23, First Floor, Sun Shine Heights Near Railway Station, Nallasopara (East) Dist. Palghar-401209.

PUBLIC NOTICE
Notice is hereby given in general to public at large that my client Mr. P. K. S. Mani, the present owner of a residential property viz. Flat No.7 on 1st Floor in the building known as 'ASHA MAHAL' of 'ASHA MAHAL CO-OP. HOUSING SOCIETY LIMITED', situated at Navroji Gamadia Road, Mumbai - 400 026 (the said flat) has represented to us that he has lost/misplaced because the legal heirs of the said flat premises but MR. MANOJ RAMCHANDRA JAGTAP, Mr. SAURAV MANOJ RAMCHANDRA JAGTAP, Mr. CHANDRAKALA MANOJ RAMCHANDRA JAGTAP, Mr. PAVAN SINGH through an Agreement for Sale dated 30/10/2024. Any person's, legal heir(s), or entity having any claim, objection, or right over the said property is hereby required to submit their claim, along with valid proof/evidence, at my office mentioned below, within 7 days from the date of publication of this notice. Failure to respond within the stipulated period shall be deemed as a waiver of all rights, objections, claims, or interests, if any, and a No Claim Certificate shall be issued accordingly.
Sd/- Sandeep Kumar Singh Advocate, High Court
Date: 14/02/2025
Office: Opp. Bandra Court, Suduchi Corner, A.K. Marg, Bandra East, Mumbai - 400051

PUBLIC NOTICE
Notice is hereby given that my client, Mr. Saurav Manoj Jagtap, son of Late Mr. Manoj Ramchandra Jagtap, informs that his father passed away on 22/12/2024 in Mumbai. The deceased was a joint owner of Flat No. 301, 3rd Floor, Vinayak Platina, Mangan, Kalyan Shil Road, Manpada, Dombivli East, Thane - 421204, along with my client and his mother, Mrs. Chandrakala Manoj Jagtap. The said property was acquired by Late Mr. Manoj Ramchandra Jagtap, Mr. Saurav Manoj Jagtap, and Mrs. Chandrakala Manoj Jagtap from Mr. Pawan Singh through an Agreement for Sale dated 30/10/2024. Any person's, legal heir(s), or entity having any claim, objection, or right over the said property is hereby required to submit their claim, along with valid proof/evidence, at my office mentioned below, within 7 days from the date of publication of this notice. Failure to respond within the stipulated period shall be deemed as a waiver of all rights, objections, claims, or interests, if any, and a No Claim Certificate shall be issued accordingly.
Sd/- Sandeep Kumar Singh Advocate, High Court
Date: 14/02/2025
Office: Opp. Bandra Court, Suduchi Corner, A.K. Marg, Bandra East, Mumbai - 400051

PUBLIC NOTICE
Notice is hereby given that Mrs. HEENA JAWAHAR SHETH AND MR. JAWAHAR BABULAL SHETH has lost/misplaced the under noted agreement of the Flat No. 1002 on 10th Floor in the building '3E' of the Society known as Swagat Co-operative Housing Society Ltd., situated at L.B.S. Marg, Damodar Park, Chhatkarpur West, Mumbai-400086. 1. Original Agreement dated 19.10.1985 made and executed between Mr. Dayal M. Hemrajani and Mr. Yasudev M. Hemrajani (SELLERS) as 'ONE PART' and Mrs. Rasika Shah (PURCHASER) as 'OTHER PART'. 2. Original Agreement dated 30.10.1985 made and executed between Mrs. Rasika Shah (SELLER) as 'ONE PART' and MR. DUNGARSHI D. KOTHARI AND MRS. KAMLA DUNGARSHI KOTHARI (PURCHASERS) as 'OTHER PART'. If any person has claim in, upon or against the aforesaid lost documents of Flat No. 1002 of the above mentioned Society by way of sale, mortgage, charge, lease or license or claiming any right or interest for any reason or purpose of any nature, the same may be submitted in writing along with requisite proof within (Seven) days from the date of the publication of this public notice to Advocate Krupa Sanghani, having address at Flat No.13, Jayshilpam, 22, Sanghani Estate, Garden Lane, Ghatkopur (West), Mumbai - 400 086, failing which the right of third parties or members of the Public will not be entertained by my client and considered as if there is no claim of any person of any nature against the said property.
Advocate Krupa Sanghani

PUBLIC NOTICE
Notice is hereby given to public at that my client Mr. Rajendra B. Patel have applied for the transfer of 50% individual in flat no B 102 of Shree Hari Niwas chsl situated at S. N. Road, Kandivali (W) Mumbai 400067 along with fully paid up Shares No 136 to 140 entered the name of his mother Mrs. Anandiben B. Patel who expired on 9/1/2020 to his name. All person who have any claim, right against the above property by way of inheritance, sale, mortgage or otherwise however is hereby required to make same known in writing to the undersigned at the Address mentioned herein below.
B T Legal C/O Ganesh Electronics A/4 Satkarkar CHSL 5th road, Khar (W), Mumbai 400052

जाहिराती
या जाहिरातीत असे सूचित करण्यात येते की, रमन नं. ३११, नेहरू नगर एस. आर. ए. ही. सोसा. लि. १२३ एम.तेवर नगर, कल्याणवाडी, सायन नॉर्दर्न व्हिल्स रोड, धारवाडी, मुंबई - ४०००१६ या खोलीचे मालक कै. लक्ष्मी गणपती यांचे दि. १०/११/२०१८ रोजी निधन झाले तरी त्यांच्या पत्नी यांचा भाऊ श्री. बालसुब्रह्मण्यम अरुणसुगम तेवर हे वारस हक्काने सदर पत्रव्यवहारी वरील प्रमाणे रमन नं. ३११, नेहरू नगर एस. आर. ए. ही. सोसा. लि. ही खोली त्यांचे जावे करण्याकरिता वरील नामधेय जाहिरात देऊ इच्छितात. सदर खोली वरील प्रमाणे वारस श्री. बालसुब्रह्मण्यम अरुणसुगम तेवर यांच्या नावे करण्यास कोणाहीही हरकत असल्यास ही जाहिरात केल्यास तारखेसुगम (१५) पंचरा दिवसांच्या आत कोणीही पत्रव्यवहारी सोसायटीच्या कार्यालय संकेत करावा व आपले म्हणणे मांडावे अन्यथा सदर खोली वारसा हक्काने श्री. बालसुब्रह्मण्यम अरुणसुगम तेवर यांच्या नावे करण्यास कोणाहीही हरकत नाही असे समजण्यात येईल व वारसा हक्काने सदर खोली श्री. बालसुब्रह्मण्यम अरुणसुगम तेवर यांच्या नावे करण्यात येईल याची नोंद घेणे. कळवावे
जाहिरातदार श्री. बालसुब्रह्मण्यम अरुणसुगम तेवर
ठिकाण : मुंबई दिनांक - १४.०२.२०२५

PUBLIC NOTICE
This is to inform to the general public that, my clients, Mrs. Laxmi R. Rajput and Mr. Ram Sajjan R. Rajput are the Owners of Shop No. 34, on the ground floor, Bhavani Jyot Tower Co-Op. Hsg. Soc. Ltd. at chandan Park, Bhayander (E), Dist. Thane, and they are a bonafide member of Bhavani Jyot Tower Co-Op. Hsg. Soc. Ltd., was holding share Certificate No.134 for fully paid up five shares. The said Share Certificate has been lost or misplaced and the same could not be traceable in spite of his best efforts, the missing complaint is registered on a website provided by the Mira Bhayander Police vide complaint No.5545/2025 dated 12.02.2025. Any person's having any claim, right, title or interest in the said shop and share or any part thereof by way of sale, mortgage, lease, lien, gift, easement, exchange, possession, inheritance, succession, or in any other whatsoever manner intimate to me at my office Shop No. 58, Ostwal Park Bldg. at No. 7, Bhayander (East), or to my client directly, along with documentary proof within 14 days from the date of publication of this notice, failing which will be presumed that no person has any such claim and of any shall be deemed to have been waived and/or abandoned.
(MR. A.R. DUBEY) Advocate,
Mobile: 9323598618, Tel. 022-28176321
Date: 14-02-2025

PUBLIC NOTICE
Mr. Raju Kishandas Bhalia, a Member of the E2 Highway Park Cooperative Housing Society Ltd. having address at Thakur Complex, Kandivali (East), Mumbai-400 101, holding Flatment No. F/728 in the building of the Society, did on 19/08/2023 without making any nomination. The Society hereby invites claims and objections from the heir or heirs or other claimants/objector or objects to the transfer of the said shares and interest of the deceased Member in the capital/property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her claims/objections for the transfer of shares and interest of the deceased Member in the capital/property of the society. If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased Member in the capital/property of the society in such manner as provided under the By-Laws of the society. A copy of registered By-Laws of the society is available for inspection by the claimants/objectors, in the office of the society/written by the Secretary of the society between 8 P.M. to 10 P.M. from the date of publication of the notice till the date of expiry of its period.
For and on behalf of The E2 Highway Park Co-Op. Housing Society Ltd.
Mrs Megha Raorane Advocate High Court
Sd/- Hon. Secretary 01/601, Om Gokul Garden CHS Ltd. Near Palkhi Bungalows, Thakur Complex Kandivali (East), Mumbai - 400101
Date: 14/02/2025

PUBLIC NOTICE
LATE SRIMATI BHARTINI DAYAL TANK, a Member of the Pavitra Dham Bldg. No. 9 to 16 Phase 2 Co-op. housing society Ltd. at Survey No. 23,24/1, 32,21, 2/2,2/3, near Tivan Railway Fatak, Nandgaon (E), Dist. Palghar-401208 and holding Flat No.302, 'F' Wing, in the building No. 2 known as 'PAVITRA SMITH' of the society, died on 05.05.2022 without making any nomination. The Society hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimants/objector or objects to the transfer of the said shares and interest of the deceased Member in the capital/property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her claims/objections for the transfer of shares and interest of the deceased Member in the capital/property of the society. If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased Member in the capital/property of the society in such manner as provided under the by-laws of the Society. A copy of the registered By-Laws of the society is available for inspection by the claimants/objectors, in the office of the Society during its office hours from the date of publication of the notice till the date of expiry of its period.
Nandgaon East. Pavitra Dham Bldg. No. 9 to 16 Phase 2 Co-op. housing Society Ltd. Chairman/Secretary

PUBLIC NOTICE
Notice is hereby given that Smt. Gulabben Jaysukhlal Rupani, is the owner of Flat No. 104 & Flat No.105, First Floor, of Shree Krishna Bhavan Co-op. Hsg. Soc. Ltd., at Jay Prakash Narayan Road, Bhayander (W), Dist. Thane - 401101, and that she has lost all the Original Agreements executed from Builder to Smt. Gulabben Jaysukhlal Rupani, in respect of Flat No.104, and that she has lost Original, Executed Agreement dated 10/10/1988, executed between Builder & Shri Ratanlal Gupta, and Original Re-Sale Agreement executed between Shri Ratanlal Gupta & Smt. Gulabben Jaysukhlal Rupani, in respect of Flat No.105. Similarly she has lost Original Share Certificates in respect of Flat No.104 & Flat No.105 and have applied to the society for issuing Duplicate Share certificates for both the Flats on her name. Any person's having any claim or claim can object in writing together with documentary evidence at A/104, New Shree Siddhivinayak CHS Ltd., Station Road, Bhayander (W), Dist. Thane - 401 101, within 14 days from the date of this notice failing which it shall be assumed that no any person has any claims on the said Flats and the said shares and society will accept the application of which please take a note.
Sd/- PUNIT SUNIL GARODIA (Advocate, High Court, Mumbai) Place: Bhayander Date: 14.02.2025

PUBLIC NOTICE
For the appointment of Trustees in the Trust "SHREE VIDYARAM MOHANJI CHARITY TRUST", bearing F.T.R. No. A-736 (Mumbai) IN Application No. Dycv/14/2025 u/s 50 (A) (1) of M.P.T Act, 1950 In the matter of "Shree Vidyaram Mohanji Charity Trust", Application No. Dycv/14/2025 under Section 50-A (1) of the Maharashtra Public Trusts Act 1950, the Hon'ble Deputy Charity Commissioner, Greater Mumbai Region, Mumbai has passed order dt. 20/01/2025, thereby allowing the said application and has appointed Mr. Nikhil D. Upadhyay, Mr. Soham D. Upadhyay Smt. Jyotsna D. Upadhyay, Mr. Divakar P. Upadhyay and Mr. Sanjay Parthar as caretakers of the Trust till final appointment of Trustees. Subsequently in Miscellaneous Application No. Dycv/177/2025, the Hon'ble Deputy Charity Commissioner, Greater Mumbai Region, Mumbai passed order dated 29-01-2025 and thereby directed to issue public notice in the two widely circulated newspapers (English and Marathi language) for appointment of trustees for the above said trust. This notice is being published to give information to the general public at large that there is no Trustee in the trust to manage the affairs of the trust, hence, the applications / objections (if any) are invited from the general public who desire to become trustee of the said Trust, that they may file their written application for becoming a trustee along with their biodata attached with passport size photo, copy of Aadhar card and Pan card along with latest Police Verification report within 30 days from the date of the publication of this public notice on the office address i.e. (Public Trusts Registration Office, Greater Mumbai Region, Mumbai 1st Floor, Sasmira Building, Sasmira, Mumbai-400031). After 30 days of notice period, application for appointment for trustees cannot be entertained. The Hon'ble Deputy Charity Commissioner, Greater Mumbai Region, Mumbai will take interview of eligible persons and will choose the person as a trustee of this trust, all the rights of appointment of trustees are reserved with the Hon'ble Deputy Charity Commissioner, Greater Mumbai Region, Mumbai.
Sd/- Sd/- Sd/- (Nikhil D. Upadhyay) (Soham D. Upadhyay) (Smt. Jyotsna D. Upadhyay)
Sd/- Sd/- Sd/- (Divakar P. Upadhyay) (Sanjay Parthar) (Caretaker Trustees appointed vide order dated 20.1.2025 by the Ld. Deputy Charity Commissioner, Greater Mumbai Region, Mumbai)

PUBLIC NOTICE
Notice is hereby given on behalf of my client viz. Mr. Danish Abbas Shaikh who is desirous to purchase of Flat No. 402, on 4th Floor, area admeasuring 300 Sq. Ft. Carpet in the building known as "Novelty Heights" constructed on the land bearing Final Plot No. 732, T.P.S II, Mahim G North ward of Mahim Division, (C. S. No. 1144), 9, Lohar Chawl, Mahim (W), Mumbai-400 016, Mumbai City, lying, being & situate at Village- Mahim Taluka Mumbai City, District Mumbai City from 1) Huseinbi Ubedulla Pistawalla d/o Gulam Mohammed Khan, 2) Mrs. Shaheen Mazhar Khan d/o Gulam Mohammed Khan, 3) Mrs. Farida Mohammed Farid Khan d/o Gulam Mohammed Khan, 4) Mrs. Khurshid Jahangir Khan d/o Gulam Mohammed Khan, Whereas previously by Agreement of Permanent Alternate Accommodation dated 22/08/2019 bearing no. BBF-5425-2019/M.S. Yash Enterprises have sold the above said flat to Kamrunisa Gulam Mohammed Khan. Whereas Kamrunisa Gulam Mohammed Khan died on 13/12/2021 leaving behind her legal heirs namely- 1) Gulam Mohammed Khan (pre deceased husband), 2) Mehboob Gulam Khan (pre deceased Son), 3) Huseinbi Ubedulla Pistawalla (Daughter), 4) Mrs. Shaheen Mazhar Khan (Daughter), 5) Mrs. Farida Mohammed Farid Khan (Daughter), 6) Mrs. Khurshid Jahangir Khan (Daughter) 7) Sher Salim Khan (Unmarried Pre deceased son). If any person / anybody is having legal heirship in the captioned flat or objection, claim, interest, dispute in the above said property/ Flat, he/she/they may call on Mobile No. 9890943555 or contact the undersigned with the documentary proof substantiating his/her/their objection/claims/details of disputes within 14 days from the date of this publication. Failing which it shall be presumed that there is no claim over the said property.
Office: 301, Matoshree Building, Sd/- Opp. Chintamani Jewellers, Dr. Suryakant Sambhu Bhosale Jambhali Naka, Talao Pali, Thane (W) - 400 602 (Advocate)

PUBLIC NOTICE
Notice is hereby given to the public that Agreement for Sale dated 19/10/2007 registered before Sub-Registrar of Assurances Borivali-3, registered under No. BDR-63439/2007 was executed by & between Shri. Ramji Ramji Upadhyay hereinafter called and referred to as "The Owees" of the First Part and M/s. Om Enterprises the Sellers of the Second Part and Mr. Rajubhai Balubhai Modhwadia, Dipi Rajubhai Modhwadia, Balubhai N. Modhwadia, Smt. Lakshmi Balubhai Modhwadia hereinafter called & referred to as "The Purchasers" of the Third Part in respect of property Flat No. 102, 1st Floor, Wing - 3A, admeasuring 117.96 Built - up area of the Building known as "Ruchi Co-Operative Housing Society Limited", Village Ekhar, Devidas Lane, Borivali (W), Mumbai - 400 103, constructed on CTS No. 1440 & 1441, within the Registration District No. Sub-District of Mumbai Suburban. Smt. Lakshmi Balubhai Modhwadia also interested at Mumbai on 25.09.2022, leaving behind her only legal heirs Balubhai N. Modhwadia, (husband), Mr. Rajubhai Balubhai Modhwadia, Vinod Balubhai Modhwadia (Son) & Urmila Nehra Odhe (Married Daughter). Any person having any right, title or interest by way of sale, mortgage, lease, ownership etc. pertaining to the said Flat is hereby required to make the same in writing along with the documentary proof thereof, to the undersigned at office No. 25, 2nd Floor, Target Mall, Chandavkar Road, Borivali (W) Mumbai within 15 days from the date of publication hereof. Failing, which claims if any raised thereafter, shall deemed to have been given up or waived - off.
Sd/- Pragati Chabria Patil Advocate
Date - 13.02.2025

PUBLIC NOTICE
Take Notice that (1) Mrs. Snehabrabha Vasant Nirhalkar and (2) Mr. Vasant Baburao Nirhalkar are the joint owners of the Flat No. 73 now renumbered as Flat No. 306, 3rd Floor, Bldg. No. T1B, in IT (Mumbai) Employees CHS. Ltd., C.T.S. No. 5 (Part) now 1/17 (Part) and CTS No. 6, Plot No. V & VII, of Village Koperi, Tal. MTS, Adl. Shankaracharya Marg, Powai, Mumbai-400 076, hereinafter referred to as "the said Premises", had mortgaged the said Premises with our client State Bank of India, IIT Powai Branch. However, 1) The Original Letter of Allotment dt. 15th May, 2005 issued by IIT (Mumbai) Employees CHS. Ltd. in favour of (1) Mrs. Snehabrabha Vasant Nirhalkar (MS. S. V. Nirhalkar) and (2) Mr. Vasant Baburao Nirhalkar and (2) The Original Share Certificate No. 096 dt. 24.03.2005, consisting of 5 shares of Rs. 50/- each bearing nos. 476 to 480 in respect of the said Premises is lost/misplaced and not traceable by the Bank. Any person having any legal claim or right in respect of the said Premises of whatsoever nature is requested to intimate the undersigned within 14 days from the date of publication of this notice, together with all supporting certified documents failing which such claim shall be deemed to have waived thereon.
Dated this 14th day of February, 2025.
For San Jurist Adv. Sandhya Y. Memon Proprietress
406, Morya Estate, New Link Rd., Andheri (W), Mumbai 400 053. Email: sanjurist.adv@gmail.com 66970889/99204 94035

PUBLIC NOTICE
Notice is hereby given that my client is intending to purchase the Property more particularly described in the schedule hereunder written. All persons having any claim against or to the said property by way of mortgage, gift, sale, lease, lien, charge, trust, maintenance, easement or otherwise whatsoever are required to make the same known in writing to the undersigned advocate at his office being Gula number 1, New Vaihav C.H.S Ltd, Opposite Shivsena office, Charai Joshiwada Thane West within 15 days from the date of publication hereof otherwise the sale will be completed without reference to such claim and the same, if any, will be considered as waived.
THE SCHEDULE HEREIN ABOVE REFERRED TO
Flat No. 903, on the 9th in the Building known as RUSTOMJEE AURELIA-I, RUSTOMJEE URBANA TOWNSHIP Now in the Society known as RUSTOMJEE AURELIA-I CHS LTD. Lying being situated at Village Majwade, Taluka and Dist. Thane West Mr. Bhiwandi Naskhik Bypass Highway 400601, along with One Car Parking. CMM, TPS/1207/220, c/ 541/08, Area 64.94 Sqft Carpet (Zone No 6/28 4k Survey No. 51/6 Part, 51/7 Part, 51/8 Part, 51/9 Part, State of Maharashtra. Dated 12th of Feb 2025 Advocate Roshan M Shetty

PUBLIC NOTICE
New PAKIZA SRA Co-op-Housing Society Ltd., Taluka Borivali, Mumbai Suburban District, CTS No. 1110 (Part), M.G. Cross Road No.1, Sai Nagar, Kandivali (W), Mumbai-400067, Society Reg. No. MUM/SRA/HSG/TC/11982/2011. Society States and Declares that Our Society's Developer Creative Constructions has constructed SRA Scheme under rule 33(10). Our Society's member Late Hasumukhlal Mohanlal Pithadiya in Annexure 2, Sr. No. 44 he had been declared as an Eligible member and as per Lottery system, the residential flat No. 408, 4th floor, is being allotted to him on 28/6/2014, Late Hasumukhlal Mohanlal Pithadiya expired on 12.08.2010. Late Pushpa Hasumukhlal Pithadiya wife of Late Hasumukhlal Mohanlal Pithadiya expired on 7/9/2020. At present their legal heirs are son's Mr. Mayur Hasumukhlal Pithadiya, Mr. Jignesh Hasumukhlal Pithadiya Daughter in Law, Mrs. Manisha Mayur Pithadiya & married daughter Mrs. Rupal Jayesh Parmar are alive as a Legal Heir's after the death of Late Hasumukhlal Mohanlal Pithadiya flat No. 408 on 4th Floor will be transferred in the joint name of Mr. Mayur Hasumukhlal Pithadiya & Mrs. Manisha Mayur Pithadiya for which they have given a letter to the Society As per circular No.152 of SRA has been given powers to the society by which society can transfer the flat of dead persons on to the legal heirs with reference to that after having received the written application from Mr. Mayur Hasumukhlal Pithadiya & Mrs. Manisha Mayur Pithadiya now this society is declaring the fact by a PUBLIC NOTICE in the news paper that if any one has any legal complaint or a loan amount on this flat, hypothecation, legal claim such person must come forward to this society with a written complaint within 14 days from the date of this notice otherwise after 14 days no any such complaint will be entertained and flat No. 408 will be transferred in the joint name of Mr. Mayur Hasumukhlal Pithadiya & Mrs. Manisha Mayur Pithadiya their joint name will be considered and taken in society's Share Certificate and Maintenance Receipt.
Sd/- R.R. Chanpuru Secretary
Date: 14/02/2025

NOTICE
Grindwell Norton Ltd
Regd Off: 5th Level, Leela Business Park, Andheri-Kurla Road, Andheri-East, Mumbai -400059
NOTICE is hereby given that the certificates for the under mentioned securities of the company has / have been lost/ misplaced and the holder/s of the said securities / applicant/s has / have applied to the company to issue duplicate certificate/s Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the company at its Registered office within 15 days from this date, else the company will proceed to issue duplicate certificate/s without further intimation.
Name of Folio No kind of Securities Distinctive Nos holder/s shares From to and face Securities value
Madhokar GNM0003413 Equity 200 19059009 19059208 Madhavrao Barpande Rs. 5/- FV
Madhukar GNM0003400 Equity 200 19058809 19059008 Madhav Barpande Rs. 5/-FV
Place : Mumbai Date: 14/02/2025 Name of the Applicant : Anjum Aminuddin Sayed

PUBLIC NOTICE
Notice is hereby given to the public that my client Mrs. Sangeeta Raju Kamble, Flat No. 12, 'Sai Nivas' Co-op Housing Society Ltd. Near TMC office, Majwade, Thane (W) Having ownership and possession in respect of above mentioned flat, my client had purchased said property from Mrs. Sujata Shalendrar Mahatre. Whereas the Document bearing the Original Agreement for Sale Dated 20th June 2013 Between Mrs. Sangeeta Raju Kamble and Mrs. Sujata Shalendrar Mahatre, is being misplaced while traveling on a bus from Thane to Ghodbandar Road and is not traceable. The same report is lodged on online Cyber Crime Incident on dt. 05/02/2025 vide acknowledgement no. 21902250159155 If any person has the said original document relating to said property they are requested to hand over the same to the below address and if any person or persons having any right, title, or interest by way of inheritance or claim against the said flat and shares, should send their claims in writing to the undersigned advocate along with the documentary evidence in support within 14 days of publication of the said notice, failing to which claims after the expiry of the said period mentioned herein above shall not be entertained.
Sd/- Adv/Vidya R. Sonawane Add: Shop No. 6, Shree Krupa Building, Near Sujan Hotel, Tembhi Naka, Thane (W) 400601, Mob: 9821394962

IDREAM FILM INFRASTRUCTURE COMPANY LIMITED (Formerly SoftBPO Global Services Limited) CIN No. L51900MH1981PLC025354 Regd. Off. : Flat No B-4501 & B-4601, Lodha Bellissimo, Lodha Pavilion, Apollo Mill Compound, Mahalaxmi, Mumbai - 400 011. Tel. No.: 022-67400980, Fax No.: 022-67400988 Email: mca@ahaholdings.co.in Website: www.idreamfilminfra.com UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER 2024 The Unaudited Standalone and Consolidated Financial Results for the quarter and nine months ended December 31, 2024 ("Financial Results") have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at their respective meetings held on Wednesday 12 February, 2025. The Financial Results along with the Limited Review Report have been posted on the Company on the Website of the Stock Exchange i.e. www.bseindia.com, and can be accessed by scanning the QR Code provided below:
For Idream Film Infrastructure Company Limited (Formerly SoftBPO Global Services Limited)
Sd/- Kalpana Morakhia Managing Director
Place: Mumbai Date: 12th February, 2025 DIN: 00336451

PUBLIC NOTICE
This is to inform to the general public that, my clients, Mrs. Laxmi R. Rajput and Mr. Ram Sajjan R. Rajput are the Owners of Shop No. 34, on the ground floor, Bhavani Jyot Tower Co-Op. Hsg. Soc. Ltd. at chandan Park, Bhayander (E), Dist. Thane, and they are a bonafide member of Bhavani Jyot Tower Co-Op. Hsg. Soc. Ltd., was holding share Certificate No.134 for fully paid up five shares. The said Share Certificate has been lost or misplaced and the same could not be traceable in spite of his best efforts, the missing complaint is registered on a website provided by the Mira Bhayander Police vide complaint No.5545/2025 dated 12.02.2025. Any person's having any claim, right, title or interest in the said shop and share or any part thereof by way of sale, mortgage, lease, lien, gift, easement, exchange, possession, inheritance, succession, or in any other whatsoever manner intimate to me at my office Shop No. 58, Ostwal Park Bldg. at No. 7, Bhayander (East), or to my client directly, along with documentary proof within 14 days from the date of publication of this notice, failing which will be presumed that no person has any such claim and of any shall be deemed to have been waived and/or abandoned.
(MR. A.R. DUBEY) Advocate,
Mobile: 9323598618, Tel. 022-28176321
Date: 14-02-2025

PUBLIC NOTICE
Notice is hereby given that (1) Smt. CHANDRA J. BABUR (2) Smt. SAVITRI R. BABUR (3) Smt. KAVITA G. BALWANI the Owners of Flat No. H-7 have passed away and the New members (1) Mrs. Aarti B. Sugandh (2) Mrs. Sonali M. Punjabi (3) Ms. Geeta Punjabi (4) Mr. Sanjay B. Punjabi (5) Mr. SaiManohar B. Punjabi of Nootan Nagar Premises Co-operative Society Ltd., Bandra Mumbai 400 050 Holding Share Certificate No. 332. The Regd. No. is 328. They have lost the Original Share Certificate. Any Person/s having any claim in respect of the said share and or said Flat by way of transfer, Mortgage, Charge lien or in any other basis may inform about their claim with necessary particulars to the undersigned, with a period of 15 (fifteen) days from the date of publication of this Notice, failing which no claim thereafter would be recognized by the Society and Duplicate Share Certificate would be issued by the Society to the said Members.
For and behalf of Hon. Secretary 16/A, Nootan Nagar Premises Co-operative Society Ltd. Bandra West, Mumbai-400050, Mobile no : 9322229972 Place : Mumbai / Date : 14-02-2025

PUBLIC NOTICE
Notice is hereby given by client Mr. Amit Hiro Vaswani residing at A/405, Pearl Apartment CHS Ltd., Plot No.33,3rd Cross Road, Lokhandwala Complex, Andheri (West), Mumbai-400053 that Misplaced his original and first agreement having address: A/405, Pearl Apartment, Plot no 33,3rd Cross Road, Lokhandwala Complex, Andheri (west), Mumbai-400053 as per the provision of the Law lodged online police complaint and adopted 'Missing Certificate' Date: 12/02/2025 Lost Report No.202572025. And 2) Mr. Amit Hiro Vaswani intending to sell the said property having address A/405, Pearl Apartment CHS Ltd., Plot No.33,3rd Cross Road, Lokhandwala Complex, Andheri (West), Mumbai-400053. ANY person having any claim to or against the said flat or any part thereof by way of sale, exchange, arrangement, mortgage, equitable mortgage, gift, trust, inheritance, bequest, possession, lien, charge, maintenance, easement, Alternate Accommodation Agreement, partnership etc., and/or any person in possession of the original title deeds or otherwise, however is hereby required to make the same known in writing with the documentary proof thereof to the undersigned to the concern advocate/s office at office timing within 15 days from the date hereof otherwise the sale of the said flat shall be completed without any reference to such claim or interest and the same, if any, shall be deemed to have been waived to all intents and purpose.
Schedule of the property: Schedule of the property: A/405, Pearl Apartment CHS Ltd., Plot No.33,3rd Cross Road, Lokhandwala Complex, Andheri (West), Mumbai-400053. CTS No.1/85 survey No.41(part),Village:
For and on behalf of Mr Sanjeev Agawane Advocate and Notary (Govt. of India) B/29, Ashish CHS Ltd., 2nd Cross Road, Lokhandwala Complex, Andheri (West), Mumbai-400053. Tel: 9820286048 Email id: sanjeevagawane@gmail.com Date : 14/02/2025 Place : Mumbai

PUBLIC NOTICE
Notice is hereby given that Deceased RAMDEV RAMESHWAR JAISWAR, was get transferred Room premises J/7, Gandhi Nagar, D. S. Road, Near Maruti Sai Service, Worli, Mumbai - 400 018, from one Mr. Laxman Naranya Baddulla, on dated 11/07/1962. RAMDEV RAMESHWAR JAISWAR expired on 20/03/2010. And his wife SARJUDEV RAMDEV JAISWAR expired on 26/06/1994 also their son Santal Ramdev Jaiswar, expired on 24/02/2010 and his wife Kalavati Devi Santal Jaiswar, expired on 08/04/2020 and left behind Rakesh Kumar Santal Jaiswar, as legal heir and well representative to succeed the deceased estate and now he intend to get transfer the said flat premises on his name. So, I hereby invite a claim or objection that any person having any claim or objection against or into or upon in respect of the said flat however is hereby required to make the same known in writing to my advocate office within 15 days from the date of Publication.
Dated this 14th day of February 2025. Sd/- Manilal S. Gupta Advocate, High Court, Mumbai 29, 1st Flr, Kondaji Chawl, G.D Ambekar Marg, Parel, Mumbai 400012.

PUBLIC NOTICE
Notice is hereby given that my client is intending to purchase the Property more particularly described in the schedule hereunder written. All persons having any claim against or to the said property by way of mortgage, gift, sale, lease, lien, charge, trust, maintenance, easement or otherwise whatsoever are required to make the same known in writing to the undersigned advocate at his office being Gula number 1, New Vaihav C.H.S Ltd, Opposite Shivsena office, Charai Joshiwada Thane West within 15 days from the date of publication hereof otherwise the sale will be completed without reference to such claim and the same, if any, will be considered as waived.
THE SCHEDULE HEREIN ABOVE REFERRED TO
Flat No. 903, on the 9th in the Building known as RUSTOMJEE AURELIA-I, RUSTOMJEE URBANA TOWNSHIP Now in the Society known as RUSTOMJEE AURELIA-I CHS LTD. Lying being situated at Village Majwade, Taluka and Dist. Thane West Mr. Bhiwandi Naskhik Bypass Highway 400601, along with One Car Parking. CMM, TPS/1207/220, c/ 541/08, Area 64.94 Sqft Carpet (Zone No 6/28 4k Survey No. 51/6 Part, 51/7 Part, 51/8 Part, 51/9 Part, State of Maharashtra. Dated 12th of Feb 2025 Advocate Roshan M Shetty

PUBLIC NOTICE
Notice is hereby given to the public at large that my client Mr. Saurav Manoj Jagtap, son of Late Mr. Manoj Ramchandra Jagtap, informs that his father passed away on 22/12/2024 in Mumbai. The deceased was a joint owner of Flat No. 301, 3rd Floor, Vinayak Platina, Mangan, Kalyan Shil Road, Manpada, Dombivli East, Thane - 421204, along with my client and his mother, Mrs. Chandrakala Manoj Jagtap. The said property was acquired by Late Mr. Manoj Ramchandra Jagtap, Mr. Saurav Manoj Jagtap, and Mrs. Chandrakala Manoj Jagtap from Mr. Pawan Singh through an Agreement for Sale dated 30/10/2024. Any person's, legal heir(s), or entity having any claim, objection, or right over the said property is hereby required to submit their claim, along with valid proof/evidence, at my office mentioned below, within 7 days from the date of publication of this notice. Failure to respond within the stipulated period shall be deemed as a waiver of all rights, objections, claims, or interests, if any, and a No Claim Certificate shall be issued accordingly.
Sd/- Sandeep Kumar Singh Advocate, High Court
Date: 14/02/2025
Office: Opp. Bandra Court, Suduchi Corner, A.K. Marg, Bandra East, Mumbai - 400051

STARLITE COMPONENTS LIMITED
UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 31, 2024
(See Regulation 47(1)(b) of the SEBI (LODR) Regulations, 2015) (Rs. in Lakhs except EPS)
Table with columns: Sl. No., PARTICULARS, 31/12/2024, 30/09/2024, 31/12/2023, 31/12/2023, 31/12/2024, 31/12/2023, Year ended 31/03/2024. Rows include Total Income from Operations, Net Profit/(Loss) for the period, Net Profit/(Loss) for the period before tax, Total Comprehensive Income for the period, Reserves (excluding Retained Reserves), Earnings Per Share (or continuing and discontinued operations).

PUBLIC NOTICE
Notice is hereby given to the public at large that my client Mrs. POONAM KAPIL JAIN & 2) MR. KAPIL J. JAIN have agreed to purchase a property more particularly described in the Schedule under from MRS. KAMALA GANAPATHY its Present owner. All any person's having any right, title, demand or claim of any nature whatsoever in respect to the above or the scheduled property or any part thereof by way of inheritance, sale, exchange, release, lease, lien, possession, attachment, lis-pendens, mortgage, partnership, charge, gift, encumbrance or otherwise whatsoever and of whatsoever nature is/are hereby requested to make the same known with copies of all supporting documents to the undersigned within 14 (fourteen)

